

नवी मुंबई महानगरपालिका

महापालिका सचिव कार्यालय,
नवीन मुख्यालय, 3 रा मजला,
बेलापूर, नवी मुंबई - 400 614.
दिनांक 01 मार्च 2019.

विशेष सभा - कार्यक्रम पत्रिका

स्थायी समिती सदस्य 1) अॅड. श्रीम. भारती रविकांत पाटील 2) डॉ. श्री. जयाजी के. नाथ 3) श्रीम. मनिषा शशिकांत भोईर 4) श्रीम. दिव्या वैभव गायकवाड यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या प्रकरण 2 मधील नियम 1 (ह) अन्वये महानगरपालिकेची विशेष सभा भरविण्यासाठी लेखी मागणी केल्यानुसार, मा. महापौरांनी उपरोक्त अनुसूचीच्या नियम 1(ड) अन्वये, निश्चित केल्यानुसार, नवी मुंबई महानगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा, मंगळवार, दिनांक 05 मार्च 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता, बेलापूर, भुखंड क्रमांक 01, सेक्टर 15ए, नवी मुंबई महानगरपालिका, नवीन मुख्यालय येथील, 5 व्या मजल्यावरील राजमाता जिजाऊ सभागृह येथे खालील विषयांवर विचार करण्यासाठी भरेल :-

1. नवी मुंबई महानगरपालिकेचा सन 2018-2019 चा सुधारीत आणि सन 2019-2020 चा अर्थसंकल्प "अ" आणि "क."
2. नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाचा सन 2018-2019 चा सुधारीत आणि सन 2019-2020 चा अर्थसंकल्प "ब."
3. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वृक्षप्राधिकरणाचा सन 2018-2019 चा सुधारीत आणि सन 2019-2020 चा अर्थसंकल्प.
4. सन्मा. सदस्य श्री. अशोक बाबुराव गुरखे, यांजकडून आलेली दिनांक 26/02/2019 रोजीची ठरावाची सुचना :-
5. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने खेळाडू दत्तक घेऊन व्यवसायिक संघ तयार करण्याच्या प्रस्तावाबाबत, आयुक्तांचे दिनांक 18/02/2019 चे पत्र क्र. नमुंमपा/क्रिडा व सांस्कृ/134/2019.
6. स्थायी समितीचा शुक्रवार, दिनांक 01 मार्च 2019 चा ठराव 465:-
"संदर्भ :- आयुक्तांचे दिनांक.15/02/2019, चे पत्र क्र.नमुंमपा/श.अ./467/2019.
महानगरपालिकेला अशी शिफारस करण्यात यावी की, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध वापराच्या नळजोडणीधारकांना प्रस्तावात नमूद करण्यात आलेल्या बाबींसह, आकारण्यात येत असलेल्या पाणी दरांच्या प्रस्तावित बाब क्रमांक 1.अ) पुर्वीचे फ्लॅटरेटधारक (सध्याचे जलमापकधारक) यांचे प्रमाणेच ब) गावठाण व झोपडपट्टीतील जलमापकधारक घरगुती ग्राहक आणि क) "अ" व्यतिरिक्त सर्व प्रकारच्या निवासी इमारती यांना प्रस्तावित रु. 4.75/- प्रती 1000 लिटर या ऐवजी दरमहा प्रती कुटुंब 30,000 लिटर पाणी वापरापर्यंत सरसकट दर महा प्रती कुटुंब रु.50/- व त्यापुढील प्रती 1000 लिटर पाणी वापरासाठी रु.4.75/-, बाब क्रमांक 2 मध्ये नमूद केल्यानुसार शाळा, कॉलेज, धर्मदाय नोंदणीकृत संस्था, शिक्षण मंडळे यांना प्रस्तावित रुपये 11/- या ऐवजी रुपये 4.75/- , बाब क्रमांक 3 क) मध्ये प्रस्तावित विना जलमापक ग्राहक (गावठाण व झोपडपट्टी क्षेत्रा अंतर्गत) साठी प्रस्तावीत रु.1830/- ऐवजी रु. 1000/- प्रती महिना बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र असलेल्या व भोगवटा प्रमाणपत्र प्रलंबित असलेल्या मात्र रहिवाशी वापर सुरु असलेल्या इमारती / घरे यातील ब) एक वर्षापर्यंत भोगवटा प्रमाणपत्र सादर न केल्यास एक वर्षानंतरचा प्रस्तावीत रुपये 15/- या ऐवजी रुपये 7.50/- या प्रमाणे दरआकारणी करणेस, या सुधारणेसह सुचविल्याप्रमाणे मंजूरी देण्यात यावी. "

7. नवी मुंबई महानगरपालिका पाणी पुरवठा योजना टप्पा तीन अंतर्गत कळंबोली ते दिघा पर्यंतची मुख्य वितरण वाहिनी टाकणे व तदनुषंगिक कामाचे कंत्राटाच्या प्रस्तावाबाबत, आयुक्तांचे दिनांक 26/02/2019 चे पत्र क्र. नमुंमपा/श.अ./587/2019.
8. नवी मुंबई महानगरपालिका पाणी पुरवठा योजना टप्पा क्र. 3 अंतर्गत कळंबोली ते दिघा पर्यंतची मुख्य वितरण वाहिनी टाकणे व तदनुषंगिक कामाचे कंत्राटाबाबत लवादामार्फत मे.प्रतिभा इंडस्ट्रिज लि. या कंत्राटदारास मंजूर केलेल्या दाव्याबाबतच्या प्रस्तावाबाबत (Claims) आयुक्तांचे दिनांक 22/02/2019 चे पत्र क्र. नमुंमपा/श.अ./ 536/2019.

मा. महापौरांच्या आदेशावरून,

सही/-

(चित्रा बाविस्कर)

महापालिका सचिव,

नवी मुंबई महानगरपालिका.

महापालिका सचिव कार्यालय,
नवी मुंबई महानगरपालिका,
दिनांक 01 मार्च 2019